

# ठाणे महानगरपालिका

## माहिती व जनसंपर्क विभाग

E-mail - publicrelationtmc@gmail.com

वृत्तविशेषक्र.142

दिनांक : 06 सप्टेंबर, 2019.

### ठामपा सार्वजनिक गणेशोत्सव आरास स्पर्धेत गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ प्रथम तर जयभवानी मित्र मंडळ द्वितीय

**ठाणे (06) :** ठाणे महानगरपालिकेच्यावतीने सन 2019 सालासाठी आयोजित केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव आरास स्पर्धेमध्ये कळवा येथील जय गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने प्रथम पारितोषिक पटकाविले. तर गोकुळनगर, आझाद नगर नं. 2 येथील जयभवानी मित्र मंडळाने द्वितीय आणि वॉकरवाडी उथळसर रोड, ठाणे येथील शिवगर्जना मित्र मंडळाने तिसरा क्रमांक पटकाविला. महापालिकेने आयोजित केलेल्या या स्पर्धेचा निकाल महापौर सौ.मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांनी आज जाहिर केला.

दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील महापालिकेने सार्वजनिक गणेशोत्सव आरास स्पर्धेचे आयोजन केले होते. ठाणे शहरातील एकूण 20 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपला सहभाग दर्शविला होता.

हया स्पर्धेमध्ये प्रथम आलेल्या गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने भारतीय शिक्षण पध्दतीवर आधारित देखावा साकारत पूर्वीची शिक्षणपध्दती आणि सध्याची शिक्षणपध्दती यातील फरक त्यांनी चित्रफितीच्या माध्यमातून दाखविला आहे. इंग्रजीच्या पुस्तकातील लंडन ब्रीज इज फॉर्लींग डाऊन ही कविता भारतातील मुलांनी का शिकावी, जो पूल भारतात नाही त्यावर आधारित कविता सध्या अभ्यासक्रमात आहे, अशा अनेक गोष्टी चित्रफितीच्या माध्यमातून समाजासमोर मांडल्या आहेत. तर द्वितीय क्रमांक पटकाविणा-या जयभवानी मित्र मंडळाने श्रीगणेशाचे वाहन उंदीरमामा यांच्या व्यथा व दुःख आदीबाबत देखावा तयार केला होता.

या स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे.

स्पर्धा क्रमांक	मंडळाचे नांव	विषय	पारितोषिक क्रमांक व स्वरूप
प्रथम	गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गुणसागरनगर, कळवा, ठाणे	" भारतीय शिक्षण पध्दती "	रोख रु.10,000/-, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्रक
द्वितीय	जयभवानी मित्र मंडळ, गोकुळनगर, आझादनगर नं.2, ठाणे	" उंदीरमामाचे दुःख "	रोख रु.7,500/-, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्रक
तृतीय	शिवगर्जना मित्र मंडळ वॉकरवाडी, उथळसर रोड, ठाणे (प.).	" चित्रकलेच्या वस्तूपासून सुंदर कलाकृती "	रोख रु.6,500/-, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्रक
चतुर्थ	श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळ श्रीरंग सोसायटी, ठाणे	" स्वच्छ भारत "	रोख रु.5,000/-, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्रक
पाचवा	नवतरुण मित्र मंडळ बीकेबीन,नौपाडा,ठाणे	" आई वडीलांची सेवा हिच ईश्वर सेवा "	रोख रु.4,000/-, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्रक
सहावा	जयभवानी सार्वजनिक उत्सव मंडळ, जय महाराष्ट्र नगर, वागळे इस्टेट, ठाणे	" लोककला,लावणी इत्यादी "	रोख रु.3,000/-, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्रक
सातवा	अमर मित्र मंडळ, मुंब्रा, ठाणे	" लहानपण देगा देवा "	रोख रु.2,000/-, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्रक
आठवा	शिवाईनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शिवाईनगर, ठाणे	" गणेशोत्सव एक स्पर्धा "	रोख रु.1,000/-, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्रक

## स्वच्छता पुरस्कार

स्पर्धा क्रमांक	मंडळाचे नांव	पारितोषिक क्रमांक व स्वरूप
प्रथम	सार्वजनिक उत्सव मंडळ, जयभवानी नगर, वागळे इस्टेट, ठाणे	रोख रु.3,000/-, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्रक
व्दितीय	ओंकारेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सावरकरनगर, ठाणे	रोख रु.2,000/-, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्रक
तृतीय	चैतन्य मित्र मंडळ जिजामातानगर, वागळे इस्टेट, ठाणे	रोख रु.1,000/-, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्रक

## उत्कृष्ट मुर्तीकार

क्रमांक	मुर्तीकाराचे नाव	मंडळाचे नाव	पारितोषिकाचे स्वरूप
प्रथम	श्री. महादेव नांदिवकर	पोलीस मुख्यालय प्राथमिक शाळा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ठाणे	रोख रु.5,000/-, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्रक
व्दितीय	श्री. सुनिल गोरे	एकवीरा मित्र मंडळ, ठाणे	रोख रु.3,000/-, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्रक
तृतीय	श्री. दिपक चंद्रकांत गोरे	कोलबाड मित्र मंडळ कोलबाड, खोपट, ठाणे	रोख रु.2,000/-, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्रक

या स्पर्धेत सार्वजनिक गणेशोत्सव आरास स्पर्धेचे परिक्षक म्हणून चित्रकार किशोर नादावडेकर, सदाशिव कुलकर्णी आणि दैनिक लोकमत चे उपसंपादक जितेंद्र कालेकर यांनी काम पाहिले. सर्व पारितोषिक प्राप्त मंडळांचे व मुर्तीकारांचे महापौर सौ.मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.

-----